

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र गृहनिर्माण
विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त
कार्यभार सोपविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन आदेश, क्रमांक : महाहौसिंग/२०१९/प्र.क्र.८/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
३ रा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : ३० सप्टेंबर, २०१९.

संदर्भ:- १) शासन आदेश क्रमांक : महाहौसिंग/२०१९/प्र.क्र.८/गृनिधो-२, दि. २४.०९.२०१९.

शासन आदेश:-

प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकुलांच्या बांधकामास गती देण्यासाठी तसेच निश्चित केलेले उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या हेतूने “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) ची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भीय शासन आदेशान्वये, सदर महामंडळावर श्री.रामचंद्र कों.धनावडे, उप सचिव, गृहनिर्माण विभाग यांना व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सदर पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून श्री.रामचंद्र कों.धनावडे यांना आज दि.३० सप्टेंबर,२०१९ (म.नं.) पासून कार्यमुक्त करण्यात येत आहे.

२. श्री.शंकर भिसे, संचालक प्रशासन, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) यांच्याकडे आज दि.३० सप्टेंबर,२०१९ (म.नं.) पासून शासनाचे पुढील आदेश होईपर्यंतच्या कालावधीसाठी “महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या (MahaHousing) व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात येत आहे.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९१००११३२२६१८०९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(दुर्गाप्रसाद मैलावरम)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण), गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- २) अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२

- ३) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
- ४) श्री.रामचंद्र कों.धनावडे, उप सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
- ५) श्री.शंकर भिसे, संचालक प्रशासन, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing), मुंबई.
- ६) महालेखापाल-१/२, (लेखा व परिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
- ७) उप सचिव (प्रशा-१), गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ८) निवड नस्ती (गृनिधो-२ कार्यासन), गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.